

August 24, 2023

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra- Kurla Complex, Bandra (E),

Mumbai - 400 051

NSE Symbol: ZEEMEDIA

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street,

Mumbai- 400 001

Scrip Code: 532794

Kind Attn.: Corporate Relationship Department

Subject: Intimation under Regulation 30 of SEBI (LODR) Regulations, 2015 – Newspaper Advertisement requesting shareholders for registration of email addresses

Dear Sir/Madam,

With respect to above subject, this is to inform that pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and applicable circulars issued by MCA and SEBI, the Company has published the notice/ information requesting the shareholders to register their e-mail addresses for receiving the Notice of the 24th Annual General Meeting of the Company and Annual Report for the year ended March 31, 2023.

The Company had duly published the aforesaid advertisement in two newspapers *viz*. "Business Standard" in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on August 24, 2023. Please find enclosed copies of above stated Newspaper Advertisement for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

For Zee Media Corporation Limited

Ranjit Srivastava

Company Secretary & Compliance Officer

Membership No: A18577

Contact No.:+ 91-120-715 3000

Encl.: As above

Zee Media Corporation Limited

Hopeful of consensus on 5 key trade issues: Goyal

Says there are realities on which consensus is not possible

mid continued differences in positions on the Russia-Ukraine conflict, India is hopeful of a consensus among the Group of Twenty (G20) nations on the five key trade and investment issues that countries have been deliberating since the beginning of the week in Jaipur.

"There is a possibility of a 'good outcome document'," Commerce and Industry Minister Piyush Goyal said, adding that there are realities on which consensus is not possible.

In the past, the G20 Foreign Ministers' Meeting, two meetings of the Finance Ministers and Central Bank Governors

Meeting, as well as Energy Transition Meeting in July, ended without a joint communiqué due to diplomatic tussles between the West and Russia over the war in Ukraine.



The two-day G20 Trade and Investment Ministerial Meeting, starting Thursday, is being held in Jaipur. The meeting was preceded by the fourth and final Trade and Investment Working Group meeting under India's G20 Presidency on August 21-22.

Government officials told Business Standard that even as the meeting of the officials from all the G20 nations has been making good progress, uncertainty continues regarding whether there will be a joint communiqué at the end of the ministerial meeting on Friday, considering past trends. During the working group meetings that started in March, five priority areas were identified: trade for growth and prosperity, resilient trade and global value chains (GVCs), integrating micro, small, and medium enterprises (MSMEs) into world trade, logistics for trade, and World Trade Organization reforms.

"We have been able to come up with significant consensus among member



Goyal meets WTO DG, France, UAE counterparts on sidelines of meet

Commerce and Industry Minister Piyush Goyal on Wednesday met with World Trade Organization (WTO) Director-General Ngozi Okonjo-Iweala, who emphasised rules-based, open, inclusive multilateral trading systems. The meeting took place on the sidelines of the Group of Twenty meet and also comes ahead of the WTO's 13th Ministerial Conference, scheduled to take place in Abu Dhabi in February next year. "During WTO's inception, the thought was that decisions should be made keeping in mind the principle of common but differentiated responsibilities, which means that countries should be given responsibilities according to their growth potential," said Goyal. Besides, it is important to revive the dispute settlement mechanism that has been dysfunctional for several years. The minister also held bilateral meetings with his counterparts from Brazil, France, Switzerland, the United Arab Emirates, and Bangladesh. Goyal is also expected to hold talks with UK Trade Secretary Kemi Badenoch, European Union's Executive Vice President and Commissioner for Trade Valdis Dombrovskis, United States Trade Representative Katherine Tai, Minister of International Trade, Export Promotion, Small Business and Economic Development in Canada Mary Ng, among other key ministers.

countries, invoking a Jaipur 'Call for reduce transaction costs. make smaller Action'. It will help promote the industry, the MSME sector, upgrade the global trade helpdesk, and bridge information gaps for MSMEs to help them expand their business and trade," said Goyal.

There have also been deliberations on formulating high-level principles for the digitalisation of trade and trade facilitation since technology has profoundly impacted the way cross-border trade is undertaken. In this regard, India has been advocating for a paperless trading system to further

shipments more cost-effective, and enable the internationalisation of operations at a

G20 nations also aim to remove bottlenecks that impede the integration of **MSMEs** in international trade. Furthermore, as 70 per cent of the world trade occurs through GVCs, the trade and investment working group has been deliberating on developing a mapping framework that could make GVCs resilient

'We are committed to conclude CECA talks by end of this year'

Australia's Assistant Minister for Trade TIM AYRES is in India for the ongoing Group of Twenty (G20) trade and investment ministers' meeting and the Business 20 Summit later this week. In an email interview with Shreya Nandi, Ayres discusses the trade agenda for the G20 meeting carbon tax, and ongoing bilateral free trade talks. Edited excerpts:

How are the India-Australia **Comprehensive Economic** Cooperation Agreement (CECA) talks progressing? When can we expect the agreement to be finalised?

Australia and India have resumed negotiations for a CECA. Five rounds of meetings have taken place since the Australia-India Economic Cooperation and Trade Agreement entered into force on December 29, 2022. Australia remains committed to concluding a CECA later this year.

Will Australia push for market access in dairy and other farm products under CECA? What are Australia's other key demands?

As a significant producer of highquality agricultural goods, Australia is collaborating with India to improve



Assistant Minister for Trade, Australia

farmers and food industries understand

agriculture is

a vital

access for its

market

industry for India, but we are advocating that Australia's reliable and high-quality produce can play a pivotal role in improving India's food security and boosting its food processing sector.

India recently imposed curbs on the imports of laptops, tablets, personal computers, etc. How does Australia view this?

Australia is not a major exporter of these goods, and I don't anticipate that these licensing requirements will significantly impact the Australian industry. All World Trade Organization (WTO) members have an obligation to ensure that their regulations are transparent, applied in a nondiscriminatory manner, and are not excessively trade-restrictive to achieve legitimate objectives.

Increasingly, countries have been considering imposing a carbon tax and similar levies such as the Carbon Border Adjustment Mechanism by the European Union (EU). What are Australia's views on this?

Australia firmly believes that trade and investment are integral to addressing climate change. We are actively exploring and pursuing multilateral and plurilateral solutions to climaterelated trade issues.

We are working with the European Commission to mitigate the impact of

the EU's Carbon Border Adjustment Mechanism on Australian businesses. We are encouragingthe Commission to avoid intricate and costly regulatory and compliance requirements for the industry and instead continue to work through multilateral fora like the Organisation for Economic Cooperation and Development and WTO to support global approaches. If trade-exposed

industries relocate primarily due to different levels of climate ambition. this carbon leakage undermines climate action, affecting trade and investment and jobs.

As part of recent consultations with the industry to ensure our largest emitters contribute to play their part in meeting our 2030 climate targets, the Australian government has committed to reviewing the risks of carbon leakage, particularly for the cement and steel industry, and developing policy options for Australia.

INDIA'S PRESIDENCY CAN

PLAY A CRUCIAL ROLE IN

POLITICAL SUPPORT FOR

WTO REFORM TO SPUR

REFORM DISCUSSIONS

PROVIDING ONGOING

We will closely consult with ourinternational partners, including India, to understand their perspectives on these issues. We must create the right environment for trade and investment in low-emissions-intensive goods and the services that support them.

What are Australia's key proposals for WTO reforms under the G20 Trade and **Investment Ministerial?** The G20, under India's Presidency, can

play a crucial role in providing continuous political support for WTO reform to spur reform discussions underway in Geneva, in advance of the WTO's 13th Ministerial Conference next February. Specifically, Australia aims to see the G20 lend its support to fixing the dispute settlement system.

The 13th Ministerial Conference is rapidly approaching, necessitatingthe generation of momentum and focus on delivering reform outcomes.

Amid a diplomatic

tussle between the

West and Russia over the war in Ukraine, do you anticipate a joint communiqué at the end of the G20 trade ministers' meeting? G20 trade and investment ministers are convening during a period of global complexity, marked by geo-strategic competition, disruptions to global markets, and threats to food and energy

Australia will continue to work with partners to reiterate our condemnation of Russia's illegal and immoral invasion of Ukraine. We are deeply concerned about the global ramifications of Russia's war, exacerbating fragilities in the global economy and trading system. This includes Russia's termination of the Black Sea Grain Initiative and attacks on Ukrainian agricultural infrastructure, which are driving up food prices and impacting the most vulnerable.

Australia has cooperated closely and constructively with India as the Chair, along with other G20 members, to establish policy consensus across G20 ministerial meetings. Despite these challenges, we will strive for a joint communiqué at the G20 trade and investment ministers' meeting. India has our firm support in this endeavour.

PPGCL

Regd Office: Shatabdi Bhawan, B12 & 13, Sector 4, Gautam Budh Nagar, Noida, Uttar Pradesh-201301

Plant Adress: PO- Lohgara, Tehsil-Bara, Prayagraj (Allahabad), Uttar Pradesh-212107 Phone: +91-120-6102000/6102009 CIN: U40101UP2007PLC032835

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

Prayagraj Power Generation Company Limited invites expression of interest (EOI) from eligible vendors for Electrical Annual Maintenance Contract of PPGCL township for 3x660 MW Thermal Power Plant at Prayagraj Power Generation Company Limited Bara, Dist. Prayagraj, Uttar Pradesh, India

Details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc. may be downloaded using the URL-https://www.ppgcl.co.in/tenders.php Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by 2rd September 2023

PPGCL

Regd Office: Shatabdi Bhawan, B12 & 13, Sector 4, Gautam Budh Nagar, Noida, Uttar Pradesh-201301

Plant Adress: PO- Lohgara, Tehsil-Bara, Prayagraj (Allahabad), Uttar Pradesh-212107 Phone: +91-120-6102000/6102009 CIN: U40101UP2007PLC032835

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

Prayagraj Power Generation Company Limited invites expression of interest (EOI) from eligible vendors for Store and Machine Workshop Operation for 3x660 MV Thermal Power Plant at Prayagraj Power Generation Company Limited, Bara, Dist. Pravagrai, Uttar Pradesh, India

Details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc. may be downloaded using the URL-https://www.ppgcl.co.in/tenders.php Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by 2rd September 2023.

Centbank Financial Services Ltd Registered Office: 3rd Floor Central Bank of India

MMO Building, 55, M. G, Road, Fort, Mumbai-400001 E-mail: Info@cfsl.in PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public in general that CENTBANK FINANCIAL SERVICES LIMITED (Formerly Centbank Financial & Custodial Serviced Limted Erstwhile: The Central Bank Executor & Trustee Co.Limited) is a wholly owned subsidiary of Central Bank of India bearing CIN No. U67110MH1929GOI001484 and having office at Central Bank of India - MMO Building, 3rd Floor (East Wing), No.55, M.G.Road, Fort, Mumbai 400 001 and they are involved in the business of working as Executor frustees, since 1929 and have in their regular course of business have acted as Trustees to look after the assets of the Settlors (People making Trust Deeds) which included Shares of Various companies as Assets

CENTBANK FINANCIAL SERVICES LIMITED as on date have Unclaimed Dividends amounting to Rs. 2,23,47,389/- lying in their Current Account Debit Freeze and thus notice is hereby given to public in general to contact CENTBANK FINANCIAL SERVICES LIMITED at their office at Central Bank of India -MMO Building, 3rd Floor (East Wing), No.55, M.G.Road, Fort, Mumbai 400 001 with all relevant documents to establish their claim on said Dividend within 30 days from the date of Publication failing which CENTBANK FINANCIAL SERVICES LIMITED shall not be responsible for any loss of dividend caused to any person.

(CIN: L31402WB1947PLC014919)

Regd. Office: Exide House, 59E, Chowringhee Road, Kolkata - 700 020 Ph No. 033-23023400/22832118 E-mail: exideindustrieslimited@exide.co.in Website: www.exideindustries.com

NOTICE TO SHAREHOLDERS

(Sub: For transfer of Equity shares of the Company to Investor Education and Protection Fund)

Notice is hereby given pursuant to Section 124 of the Companies Act. 2013 ('Act'), the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 read with the relevant circulars and amendments thereto ('IEPF Rules'), the interim dividend declared for FY 2016-17 which remained unclaimed for a period of seven years will be credited to Investor Education and Protection Fund (IEPF) within 30 days from the due date i.e. 2nd December 2023. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the IEPF

The Company has already sent separate notices to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority in accordance with the IEPF Rules requesting them to encash the unclaimed dividend on or before 10th November 2023. The details of such shareholders whose shares are due for transfer are also available under the Investors Section of the Company's website https://www.exideindustries.com/investors/unclaimeddividends.aspx

- In this connection, please note the following:
- a) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.
- b) In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.
- In the event valid claim is not received from you on or before 10th November 2023, the Company will proceed to transfer the Equity shares to IEPF without any further notice. Please note that the concerned shareholder can claim both the unclaimed dividend and shares from IEPF Authority by making an online application in prescribed e-Form IEPF-5 available at http://www.iepf.gov.in/ IEPF/corporates.html and sending the physical copy of the same, duly signed (as per specimen signature recorded with the Company) along with the required documents enumerated in e-form IEPF 5 to the Nodal Officer of the Company, as prescribed under IEPF Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of shares/unclaimed dividend transferred to IEPF pursuant to the IEPF rules.

For any clarification/information on this matter, the concerned shareholders may contact the Company's Registrar & Share Transfer Agent, C B Management Services (P) Ltd., P-22, Bondel Road, Kolkata - 700 019 (Phone no. (033) 2280 6692/4011 6700; E-Mail id - rta@cbmsl.com).

Place: Kolkata

Date: 23rd August 2023

For Exide Industries Limited

Jitendra Kumar Company Secretary and President (Legal & Corporate Affairs) ACS No. 11159



ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Registered Office: 14th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Corporate Office: FC-9, Sector 16A, Noida – 201301, U.P. E-mail: complianceofficer@zeemedia.esselgroup.com, CIN: L92100MH1999PLC121506 Website: www.zeemedia.in, Tel: +91-120-715 3000

NOTICE OF 24th ANNUAL GENERAL MEETING AND PROCESS FOR EMAIL REGISTRATION

Notice is hereby given that the 24th (Twenty Fourth) Annual General Meeting ('AGM') of the members of Zee Media Corporation Limited will be held on Thursday, September 28, 2023 at 11:30 A.M (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM' to transact the businesses as stated in the Notice convening the

The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the provisions of General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, other Circulars issued by the Ministry o Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/ 4 dated January 5, 2023 issued by SEBI ('Circulars'). The Company has entered into an agreement with National Securities Depositor Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using remote e-Voting system as well as voting on the date of the AGM will be provided by NSDL.

In compliance with the aforesaid Circulars, the Notice of AGM along with Annual Report for the Financial Year 2022-23 will be emailed to Member at the email ID registered by them with the Company Depository Participants. The aforesaid documents will also be available on the website of the Company viz. www.zeemedia.in and also on the Website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The process for registration

- For shares in physical mode: Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent at rnt.helpdesk@linkintime.co.in.
- (ii) For shares in electronic mode: Members are requested to register their email address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedures prescribed by the Depository Participants.

This notice is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the applicable Circulars of the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India

For Zee Media Corporation Limited

Raniit Srivastava Place: Noida Company Secretary & Compliance Officer Date: August 23, 2023 Membership No.: A18577

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL CHENNAI BENCH

CP (CAA)/31(CHE)/2023

CA(CAA)/1(CHE)/ 2023

In the Matter of Section 230 to 232 of The Companies Act, 2013

In the Matter of Scheme of Amalgamation Between **SUNFAST TVS LIMITED** (First Transferor Company)

> TVS ENGINEERING LIMITED (Second Transferor Company) With

SUNDRAM FASTENERS LIMITED (Transferee Company)

Their Respective Shareholders TVS Engineering Limited Having its registered office at 98A, VII Floor, Dr. Radhakrishnan Salai, Mylapore, Chennai – 600004.

... Second Transferor / Petitioner Company **NOTICE OF PETITION**

A Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanction of the Scheme of Amalgamation of Sunfast TVS Limited ("First Transferor Company") and TVS Engineering Limited ("Second Transferor Company") with Sundram Fasteners Limited ("Transferee Company") and their respective shareholders was presented by the Petitioner on 03rd July, 2023 and the said Petition is fixed for hearing before the Hon'ble National Company Law Tribunal, Chennai Bench or the 20th Day of September, 2023. Any person desirous of supporting of opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate, notice of his / her / its intention, signed by him or his / her / its Advocate with his / her / its name and address, so as to reach the Petitioner's Advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he / she / it seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his / her / its affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for

Dated at Chennai on this the 23rd day of August, 2023.

M/s. T.K. Bhaskar Advocate for the Petitioner No.37, Law Chambers High Court Buildings.

Engineering Services

IL&FS Engineering and Construction Company Limited CIN: L45201TG1988PLC008624 egd. Office: D.No.8-2-120/113, B-Block,1st Floor, Sanali Info Park, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad - 50003

h: 040-40409333; Fax: 040-40409444; Email: cs@ilfsengg.com; Web: www.ilfsengg.com NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS ON THE 34TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

I. Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of IL&FS Engineering and Construction Company Limited ("the Company") will be held at 3 PM(IST) on Tuesday, 28" September, 2023 through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without the physical presence of the members at a common venue to transact the business, as set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM in compliance with the applicable provisions, if any of the Companies Act, 2013 read with Circulars issued by Ministry of Corporate Affairs vide its Circular dated 5th May, 2020 read with the Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 15" June, 2020, 28" September, 2020, 31" December, 2020, 13" January 2021, 14" December, 2021, 5" May, 2022 and 28" December, 2022 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India vide their circulars dated 12" May, 2020, 15" January, 2021, 13" May, 2022 and 5" January 2023 (collectively referred to as "SEBI Circulars").

2. The Notice of 34th AGM and the Annual Report for the year 2023 will be sent only by e mail to those members, whose email address is registered with the Company / RTA o with respective Depository Participants("DP") in accordance with MCA Circulars and SEBI Circulars as mentioned above. Members can join and participate in the AGM through the VC / OAVM facility only. The Instructions for joining the 34th AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through e-voting system during the 34th AGM are provided in the Notice of the 34th AGM. Members participating through VC / OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorus under Section 103 of the Companies Act, 2013.

 Notice of the 34th AGM and the Annual Report for the year ended 31st March 2023 will be made available on the website of the Company, i.e. www.ilfsengg.com and the website of Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited and on the website of e-voting service provider, i.e, National Securities Depository

Manner of registering/updating email addresses

(a) Members holding Shares in Physical Mode and have not updated their email address are requested to update their email address by writing to the Company at cs@ilfsengg.com or RTA at einward.ris@karvy.com, along with a self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport/Adhar Card) in support of the address of the

(b) Members holding Shares in Dematerialized Mode: Members are requested to register their e-mail ID with their relevant Depository Participant(s). In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Members may write to Company Secretary at cs@ilfsengg.com or RTA at einward.ris@karvy.com.

Manner of casting voite(s) through e-voting.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e voting"). The manner of remote e-voting / e-voting for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of the AGM.

. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of AGM and in particular instructions for joining the AGM and manner of casting votes through remote e-voting or e-voting at AGM.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 19th September 2023 to 26th September 2023 (both days inclusive) for the purpose

> By Order of the Board For IL&FS Engineering and Construction Company Limited

Place: Gurgaon

Date : August 22, 2023

Rajib Kumar Routray Company Secretary & Compliance Officer

सार्वजनिक सुचना

सर्व संबंधित व्यक्ति, ज्यात बॉनाफाईड रहिवासी, पर्यावरण गट, एन जी ओ आणि इतरांना सूचित केले जाते की राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण (एस ई आय ए ए) महाराष्ट्र यांनी आऊट एन आऊट इन्फोटेक इंडिया एल.एल.पी. ला पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. पत्ताः सर्व्हे नं. २०/१, २०/२, २१/१, २१/२, २१/३, २१ / ४, ४२ / २, ४४/१ (पी), ४४/२, ४४/३, ४४/२०, ५१/१, ५९ / २, ५६/१, ५६ / २, गाव. घारिवली, आणि सर्व्हे नं. ६७/१, गाव. सागाव, ता. कल्याण, जि. ठाणे, महाराष्ट्र.

फाईल के. एस आई ए / एम एच / इन्फा२ / ४२७०१०/२०२३ अंतर्गत. मंजुर पत्राची प्रत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहे आणि ती पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या https://parivesh.nic.in या वेबसाइटवरही

मेसर्स आऊट एन आऊट इन्फोटेक इंडिया एल. एल. पी.

साईटचा पत्ताः- साई वर्ल्ड ड्रीम, सर्न्हे नं. २०/१, २०/२, २१/१, २१/२, २१/ ३, २१/४, ४२/२, ४४/१ (पी), ४४/२, ४४/३, ४४/२०, ५१ / १, ५१/२ ५६/१, ५६ / २, गाव. घारिवली, आणि सर्व्हे नं. ६७ / १, गाव. सागाव, ता. कल्याण, जि. ठाणे, महाराष्ट्र.

कॉर्पोरेट पत्ताः १७०१ सत्रा प्लाझा, प्लॉट क्रमांक १९ आणि २०, सेक्टर १९डी, वाशी नवी मुंबई ४००७०५.

> रजि. ए/डी/दस्ती/दारावर चिटकविणे/ढोल वाजविणे आणि प्रसिध्दी/डीआरटीचा सूचना फलक

विक्री उद्घोषणा

वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई

एमटीएनएल भवन, ३रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई दिनांक: १४.०८.२०२३ आर. पी. क्र. ३२३/२०१६ रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचत आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषण स्टेट बँक ऑफ इंडिया, (स्टेट बँक ऑफ हैद्राबाद), एसएआरबी,

वि.

मे. विष्ण लॅमिनेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि अन्य

प्रक - १: मे. विष्णु लॅमिनेशन प्रायव्हेट लिमिटेड, बी-५६, ए-००१ कपिल सीएचएस, गोकुळधाम गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३ **आणि तसेच येथे:** सी-३, अश्विन अपार्टमेंट, मार्वे रोड, मालाड (पश्चिम) मुंबई ४०० ०६३ आणि तसेच येथे फॅक्टरी येथे गाळा क्र. ५, सर्व्हें क्र. १३/५, १३/६, १३/७, १३/११ गाव दाधेल, तळमजला, इमारत क्र. सी. शक्ती इंडस्ट्रीअल इस्टेट, रिंगणवाला, नानी दमण ३९६ २१०. प्रक - २ : श्री. विष्णू पिल्लई, बी-५६, ए-००१ कपिल सीएचएस, गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४० ०६३, सी–३, अश्विन अपार्टमेंट, मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६३ आणि तसेच येथे फॅक्टरी येथे गाळा क्र. ५, सर्व्हे क्र. १३/५, १३/६, १३/७, १३/११, गाव दाधेल, तळमजला, इमारत क्र. सी. शक्ती इंडस्टीअल इस्टेट, रिंगणवाला, नानी दमण ३९६ २१०.

प्रक – ३ : श्री. विष्णू नायर, बी-५६, ए-००१ कपिल सीएचएस, गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४० ०६३, सी-३, अश्विन अपार्टमेंट, मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६३ आणि तसेच येथे फॅक्टरी येथे गाळा क्र. ५, सर्व्हे क्र. १३/५, १३/६, १३/७, १३/११, गाव दाधेल, तळमजला, इमारत क्र. सी. शक्ती इंडस्टीअल इस्टेट, रिंगणवाला, नानी दमण ३९६ २१०.

प्रक - ४ : श्री. आर व्ही मोहनन नायर, बी-५६, ए-००१ कपिल सीएचएस, गोक्ळधाम, गोरेगाव (पूर्व) मुंबई ४०० ०६३, सी-३, अश्विन अपार्टमेंट, मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६३ आणि तसेच येथे फॅक्टरी येथे गाळा क्र. ५, सर्व्हे क्र. १३/५, १३/६, १३/७, १३/११, गाव दाधेल, तळमजला, इमारत क्र सी. शक्ती इंडस्ट्रीअल इस्टेट, रिंगणवाला, नानी दमण ३९६ २१०

पक - ५ : सौ. शोभा एम नायर. बी-५६, ए-००१ कपिल सीएचएस, गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व), मुंबा ४०० ०६३ आणि तसेच येथे सी-३, अश्विन अपार्टमेंट, मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६३ आणि तसेच येथे फॅक्टरी येथे गाळा क्र. ५, सर्व्हें क्र. १३/५, १३/६, १३/७, १३/११, गांव दाधेल, तळमजला इमारत क्र. सी. शक्ती इंडस्ट्रीअल इस्टेट, रिंगणवाला, नानी दमण ३९६ २१०

ज्याअर्थी, नामदार पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याजासह रु. २,१६,२३,८९४.८७ च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. ३४१ सन २०१० मध्ये वसुली प्रमाणपः काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हकूमाप्रमाणे रु. ११,२३,७८,७३२.८७ (विक्रीची तारीख म्हणजेच ११.०९.२०२३ पर्यंत) ची रक्कम पुढील व्याज आणि आकार यासह एकत्रितपणे वसुलीयोग्य आहे आणि ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेर्ल

मिळकत विकण्याचे आदेश दिले. आणि ज्याअर्थी, प्र. क. कडून अर्ज भरण्याच्या तारखेपासून वसुली आणि/वा भरणा होईपर्यंत दंड १२.७५% दराने व्याजासह रु. २,१६,२३,८९४.८७ रक्कम थकीत आहे.

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत २६.०९.२०२ रोजी द. ०२.०० ते द. ०३.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोर्ल केल्यास आपोआप विस्तार खंडासह) **ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली मे. सी-१ इंडिया प्रा** लि., ज्यांचा पत्ता येथे प्लॉट क्र. ६८, सेक्टर ४४, गुरगाव १२२००३ हरयाणा, भारत यांचे वेबसाई: (www.bankeauctions.com) मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल संपर्क व्यक्ती-: श्री. भाविक पांड्या (मोबाईल +९१ ८८६६६८२९३७) ईमेल पत्ता: maharash tra@c1india.com आणि gujarat@c1india.com (सपोर्ट हेल्प डेस्क क्र. +९१ ८८६६६८२९३७/ ०१२४४३०२०००. इच्छुक बोलीदारांनी पुरेशा आधी वरील सदर ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर स्वत:ची नोंदणी करणे आणि आवश्यक दस्तावेज अपलोड करण्याकरिता आणि खुल्या ई-लिलावात सहभागी होण्याकरिता युजर आयडी आणि पासवर्ड मिळविणे आवश्यक आहे.

पुढील तपशिलांसाठी संपर्कः श्री. रामभाऊ के तकतेवाले, मोबाईल: ९५६१०६४६३५ खाल[ी]ल परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्र.क. मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टांत विनिर्दिष्ट केले आहेत परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्य हिश्श्याच्या विक्रीतन रोकड झालेल्या रकमेतन देणे भागले तर. उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवल जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खच

निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल. विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपर्ण विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत. परं ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील

ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत, रु. ४९,५०,०००/- (रुपये

एकोणपन्नास लाख पन्नास हजार मात्र) ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु. ५०,०००/ किंवा बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल

कोणत्याही संचाचे सर्वोच्च बोलीदारांना खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की. देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची. जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

तमाम जनतेकडून सदर खुल्या ई-लिलावासाठी बोली मागविण्यात येत आहेत. रु. ४.९५.०००/ (रुपये चार लाख पंच्याण्णव हजार मात्र) च्या इअर रकमेसाठी कोणत्याही राष्ट्रियकृत बँक . /शेड्युल्ड बँकेच्या मूळ डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर आणि पॅन/टॅन कार्ड, पत्त्याचा पुरवा, बोलीदारांच्य . ओळखीचा पुरावा सह ईमेल आयडी, मोबाईल नंबर, इ. सह बोलीदारांचा संपूर्ण तपशिल देवन रितस भरलेले आणि निळ्या शाईने सही केलेले विहित बोली प्रपत्र समाविष्ट मोहोरबंद लिफाफा (फक्त आर.पी. क्र. ठळकपणे लिहन वसली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्या नावे) मधील प्रस्ताव २२.०९.२०२३ रोजी सायं. ४.३० पर्यंत निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर आर.पी. क्र. ३२३ सन २०१६ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥ मुंबई यांच्या . नावे काढणे आवश्यक आहे. बोलीदार स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, त्यांची प्राधिकती जमा केली पाहिजे, नंतरच्या बाबतीत त्यांनी मुख्याद्वारे रितसर स्वसाक्षांकीत सदर मख्यांच्या संपूर्ण केवायसी सह एकत्रित त्यांच्या मख्यांद्रारे रितसर शाईने सही केले मूळ प्राधिकारपत्र बोली दस्तावेजांसह जमा करणे आवश्यक आहे. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा सदर मुख्य कंपनीच्या संपूर्ण केवायसी सह प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे. कसुर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.

बोलीदारांनी येथील वरील परिच्छेद ४ मध्ये नमुद नुसार दस्तावेजांच्या छायाप्रतींसह रितसर भरलेल्य विहित प्रपत्राची प्रत वरील सदर लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर स्वत:ची नोंदणी केल्यावर वरील सदर लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करणे सध्दा आवश्यक आहे. **ऑनलाईन प्रस्ता**व सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे २२.०९.२०२३ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण मिळकतीच्या ठिकाणी २०.०९.२०२३ रोजी स. १०.०० ते सायं. ५.०० मध्ये करता येईल.

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम आर.पी. क्र. ३२३ सन २०१६ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपात बँकेच्या पुढील कामकाजाच्या दिवशी सं. ४.३० पर्यंत किंवा मुंबई येथील वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड क्र: SBIN0005347 मध्ये आरटीजीए/ एनईएफटीच्या मार्गाने थेट जमा करणे आवश्यक आहे.

एकदा बोली सादर केल्यावर ई-लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगईन करुन ई-लिलावाच्या बोली प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बोलीदारांसाठी आवश्यक आहे, कसूर केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांन योग्य वाटल्यास शासनाकडे जप्त करण्यात येईल.

खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, तो दिवस सोडून किंवा जर **१५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा** दिवस असेल तर १५ व्या दिवसांनंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ६ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त खरेदीदारांना रजिस्टार, डीआरटी-॥ मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/ - च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/-पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी

विहित मदतीत प्रदानात कसर केल्यास. विक्री खर्च बाजला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांन वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरून देणे बंधनकारक आहे.

मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल. ११. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे

	किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.					
संच क्र.	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची असेल तेथे सह-मालकांच्या व सह- मालक म्हणूत अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	मिळकत किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्यावर निर्धारित महसूल	मिळकत ज्यास बांधील आहे अशा अन्य कोणत्याही भारांचे तपशील	मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि त्यांच्या स्वरूप व मूल्याबाबत अन्य कोणतेही ज्ञात तपणील		
۶.	٧.	₹.	٧.	ч.		
٧.	फ्लॅट क्र. ४०३, बी विंग, मानिक बाग, ऑर्किड कॉम्प्लेक्स, पिंपरी, तालका हवेली. जि. पणे	उपलब्ध नाही	ओळखलेली मिळकत	उपलब्ध नाही		

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने ह्या **१४ ऑगस्ट, २०२३** रोजी दिले



सही/ सुनिल के. मेश्राम वसुली अधिकारी डीआरटी-॥, मुंबई

जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यांत येते कि आम्हाला <u>आमच्या अशिलाने</u> दर्यानानी (इंडो-सैगॉन) कंस्टक्शन्स प्रा लि., कंपनी कायदा १९५६ च्या तरतुदि खाली समाविष्ट केलेली कंपनी अँड कंपनी कायदा २०१३ च्य तरतुदींनुसार अस्तित्वात असलेली आणि कार्यरत आहे, सी. आय. एन. असलेल यू७०१००एमएच१९७९पीटीसी०२१११७ आणि नोंदणीकृत कार्यालय ४२१, कॉमर्स हाऊस १४०, नगीनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे असलेले **("भाडेपट्टे दार")** त्याचे परिशिष्ट प्रमाणित करण्यासाठी येथे दिलेल्या परिशिष्टयामध्ये नमूद केलेल्या मिळकतीपासू-

कोणतीही व्यक्ती काही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावे काही असल्यास, मिळकतीच्या संदर्भात किंवा त्याचा कोणताही भाग किंवा विभागाच्या संदंभीत एकतर मार्गाने गहाण, विक्री, हस्तांतरण कुळवहिवाट, भाडेकरू, भाडेपट्टा, परवाना, धरणाधिकार, वहिवाटाचा हक्क, प्रभार, हक्क, भेट देवाणघेवाण, उत्तराधिकार, वारसा, देखभाल, कब्जा या पत्त्यावर खालील स्वाक्षरी केलेल्यानं समर्थ-दस्तऐवजांच्या प्रतीसह लिखित स्वरूपाची माहिती देणे आवश्यक आहे :- मे. जे. साग **असोसिएट्स, वकील आणि सॉलिसिटर्स, वकीलस** हाऊस, १८ स्प्रॉट रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१ किंवा सहाय्यक कागद पत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति खाली नमुद केलेल्य निमनस्वाक्षकरच्या ई मेल आयडी वर किंवा खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सॲप मार्फत येथे प्रकाशित झाल्यापासून २१ (एकवीस) दिवसाच्या आत पाठवा, कसूर केल्यास, असे दावे किंव आक्षेप, अश्या व्यक्तीनं प्रमाणे, जर काही, सर्व हेतू आणि हेतू साठी माफ केलेले आणि /किंवा सोडून दिले किंवा मानले जाईल.

मिळकतीचे वर्णन धारक सर्वे क्रमांक २६३ (भाग) आणि धारक सी. टी. एस . क्रमांक ८ ए (भाग), ८ बी आणि ८ डी (भाग) असे मुंबई शहराच्या उपजिल्हा आणि नोंदणी कृत जिल्हा मधील मौजे मालवणी, तालुका बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर येथे स्थित भाडे तत्वावरील जमीन मोजमापित ३४,९९० चौ. मीटर्स पैकी २७७१. ४८ चौरस मीटर्स क्षेत्रफळ असलेल्या जिमनीच्या अविकसित भाग किंवा आसपास चे ते सर्व भाग आणि विभाग, त्यादिशेने: परिसराद्वारे, धारक गाव मार्वे रोड मालाड, पूर्वकडे किंवा त्यादिशेने

परिसराद्वारे, धारक सी.टी.एस. क्र. ६ए (भाग), पश्चिमकडे किंवा त्यादिशेने: परिसराद्वारे, धारव सी.टी.एस. क्र. ६ए (भाग). दिनांकीत २४.०८.२०२३ वकील संदीप भिमेकर 'ऑफ कॉऊंसेल', मे. जे. सागर असोसिएदस

> मोबाइल क्र. ९८२०३७६६५ इमेल आयडी:- sandeep.bhimekar@jsalaw.com

Madhavbaug

VAIDYA SANE AYURVED LABORATORIES LIMITED

CIN: L73100PN1999PLC013509 Registered office: FI 5, 1047, Shriram Bhavan, Shukrawar Peth, Pune-411002 Email ID: cs@madhavbaug.com

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Extra ordinary general meeting (AGM) of the members of Vaidya Sane Ayurved Laboratories Limited (The Company) will be held on Wednesday 13th September 2023 at 12.00 PM (IST) through video-conferencing and other audiovisual means (VC/OAVM) to transact the special business, as set out int the notice of AGM. The Company has sent the notice of AGM to members, through electronic mode to those members whose email IDs have been registered with the Company depositories as on 18th August 2023, in compliance with circulars/ guidelines issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and SEBI. The aforesaid notice is also available on the Company's website www.madhavbaug.org, website of stock exchange www.nseindia.com and website of e-voting service provider. i.e. NSDL ww.evoting.nsdl.com

Members holding shares as on the cut off date for e-voting and Dividend i.e. 06t eptember 2023 may cast their votes, electronically, on the businesses set out tin the AGM Notice, by referring to procedure for remote e-voting and e-voting at the AGM given in the AGM Notice, and also available on the evoting website of NSDL i.e

The remote evoting period commences on Saturday, 08th September 2023 at 09:00 A.M. and ends on Tuesday, 12th September 2023 at 0 5:00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them as on cut off date for e-voting i.e 06th September 2023. Members can cast their votes on the businesses set out in the AGM Notice, either through remote e-voting facility made available on the above dates or through e-voting facility made available at the AGM.

Members who have already cast their vote through remote e-voting shall not entitled to cast their votes again at the AGM. In case of any enquiry, in respect of remote e-voting or attending the AGM through electronic means, please read instructions in notice of AGM or contact M/s Bigshare Services Private Limited Pinnacle Business Park, Office No S6-2, 6th, Mahakali Caves Rd, next to Ahura Centre, Andheri East, Mumbai Maharashtra 400093 Email ID: <u>investor@bigshareonline.com</u> Telephone No

For, Vaidya Sane Ayurved Laboratories Limited

Date: 14th August 2023

Abhishek Deshpande Company Secretary and Compliance Office

DhanlaxmiBank

धनलक्ष्मी बॅक लिमिटेड

सीबीडी बेलापूर शाखा ; तळमजला, वॉर्डन हाऊस, प्लॉट क्रमांक ६५, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र ४०० ६१४

विभागीय कार्यालय : सायन, मुंबई

कॉर्पोरेट कार्यालय : त्रिशर

श्री राज विष्णू गावकर, रूम क्रमांक ५, भोईर चाळ क्रमांक ५, काजल किराणा स्टोअर जवळ, दत्त मंदिः नजीक, उल्हासनगर, ठाणे ४२१ ००५, • त्याच प्रमाणे : श्री राज विष्णू गावकर, रूम क्रमांक ६, भोईर चाळ क्रमांक ५, काजल किराणा स्टोअर जवळ, दत्त मंदिर नजीक, उल्हासनगर, ठाणे ४२१ ००५, त्याच प्रमाणे • मेसर्स डिलिजंट अपारल्स प्रायव्हेट लिमिटेड, कार्यालय क्रमांक १, सप्तशंगी निवास, कष्णा नगर, कष्णा लील अपार्टमेंट समोर, मोरया नागरी रोड, उल्हासनगर ४२१ ००४, • त्याच प्रमाणे सदनिका क्रमांक २०३, अय विंग, पालसिया बिलिंडग, फेज २, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम, हिरानंदानी इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र ४०० ६०७. त्याच प्रमाणे सदनिका क्रमांक ००१. तळमजला, ए विंग, मोरया अपार्टमेंट, बेलापर गाव, सीबीडी बेलापर नवी मुंबई ४०० ६१४. • श्री शरद शंकर जाधव, सदिनका क्रमांक ००३, साई आधार अपार्टमेंट, लक्ष्मी नगर, चिंचपाडा (एन व्ही), कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१ ३०६ • त्याच प्रमाणे मेसर्स डिलिजंट अपारल्स यव्हेट लिमिटेड, कार्यालय कमांक १. सप्तशंगी निवास, कष्णा नगर, कष्णा लीला अपार्टमें नागरी रोड, उल्हासनगर ४२१ ००४, त्याच प्रमाणे • सदनिका क्रमांक ००१, तळमजला, ए विंग, मोरया अपार्टमेंट, बेलापूर गाव, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शिअल असेटस अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी

इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३ (२) अंतर्गत सूचना आम्ही, धनलक्ष्मी बँक लिमिटेड, अशी शेड्यल वाणिज्य बँक ज्यांचे कॉर्पोरेट कार्यालय त्रिशर, केरळ राज्य, विभागीय कार्यालय सायन (पूर्व), मुंबई येथे आहे आणि त्यांच्या शाखांपैकी एक सीबीडी बेलापूर येथे आहे (यापढे ज्यांचा उळेख ''बँक'' असा करण्यात येणार आहे) यादारे आपणास सिक्यरिटायझेश-अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३ (२) अंतर्गत (यापुढे उल्लेख ''कायदा'' असा करण्यात येणार आहे) सूचना देत आहोत

आमच्या बँकेच्या सीबीडी बेलापूर शाखेने आपणास खालील प्रमाणे नमूद केलेल्या वित्तीय सुविधा साहाय्य आपणास श्री राज विष्णू गावकर आणि श्री शरद शंकर जाधव यांना आवश्यक ती कर्ज कागद्पत्रे आणि सुरक्षा करारनामे निष्पादित करून दिले आहे. (यापुढे ज्यांचा उल्लेख ''कर्ज / वित्त साहाय्य'' अस करण्यात येणार आहे.

अनुक्रमांक १ : कर्जसुविधेचा प्रकार. गृहकर्ज : कर्ज रक्कम / मर्यादा : रु ३९,५०,००० /-. प्रपत्राची / एओएलची तारीख : १८/१०/२०२२. येणे असलेली रक्कम (दिनांक ०८/०८/२०२३ रोजी) : रु ४०,०६,३६१. ००. व्याजाचा दर : ८. ८५%

आपण खालीलप्रमाणे नमूद केलेल्या मालमत्ता बँकेच्या नावे अचल मालमत्तांचे टायटल डीड्स डिपॉझिट करून आणि नोंद्रणीकत तारण करून संरक्षित केल्या आहेत ज्यांचा तपशील खालील प्रमाणे दिलेल्या परिशिष्ट ए मध्ये विस्ताराने देण्यात आला आहे.

(परिशिष्ट ए मध्ये वर्णित करण्यात आलेल्या मालमत्तांचा उल्लेख यापुढे ''संरक्षित मालमत्ता'' असा आपण सदरील कर्ज रकमेचा भरणा करण्यात कसूर केली आहे किंवा त्याकडे दुर्लक्ष केले आहे आणि मंजूर करण्यात आलेल्या अटींचा आणि शर्तींचा भंग केला आहे. त्या अनुसार बँकेने आपली खाती 'अनुत्पादक मालमत्ता'' (एनपीए) म्हणून कायद्याच्या कलम २(ओ) मध्ये नमूद केल्यानुसार दिनांव

०३/०८/२०२३ पासून वर्गीकत केल्या आहेत. आपण एकूण रक्कम रुपये ४०,०६,३६१. ००(रुपये चाळीस लाख सहा हजार तीनशे एकसष्ट) दिनांक ०९/०८/२०२३ रोजी प्रमाणे आणि त्यावरील पुढील व्याज ८. ८५ % प्रति वर्ष इतक्या दराने आणि प्रतिमाह तत्वावर दिनांक १०/०८/२०२३ पासून संपूर्ण रक्कम अदा होण्याच्या तारखेपर्यंत अधिक त्यासह शुल्क आणि अन्य आकार आदी रक्कम भरण्यास पात्र आहात. वारंवार विनंती आणि मागणी करूनही आपण सदरील वित्तीय सविधा / कर्ज यांची परतफेड करण्यात कसर केली आहे.

बँक ही कायद्याच्या कलम २ (झेंडडी) अनुसार संरक्षित धनको आहे आणि आपणास सूचना निर्गमित करण्यास पात्र आहे.

आम्ही, त्यामुळे, आपल्याकडे अशी मागणी करीत आहोत की आपण, एकूण रक्कम रुपये ४०,०६,३६१.०० (रुपये चाळीस लाख सहा हजार तीनशे एकसष्ट) दिनांक ०९/०८/२०२३ रोजी प्रमाणे आणि त्यावरील पुढील व्याज ८.८५ % प्रति वर्ष इतक्या दराने आणि प्रतिमाह तत्वावर दिनांक १०/०८/२०२३ पासन संपूर्ण रक्कम अदा होण्याच्या तारखेपर्यंत अधिक त्यासह शल्क आणि अन्य आकार आदी रक्कम या सूचनेच्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांत अदा करावी अन्यथा, बँक, जी संरक्षित धनको आहे ती कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आणि बँकेकडे उपलब्ध असलेल्या अधिकारांच्या अनुसार कायद्यात नमूद करण्यात आलेल्या पर्यायांचा आणि कार्यवाहीचा अवलंब करण्यास मुक्त

आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की आपण ही सूचना प्राप्त झाल्यापासून सदरील संरक्षित मालमत्तांच्या संदर्भात कोणताही स्वरूपाचा व्यवहार बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय कायद्याच्या कलम १३ (१३) अनुसार करू नये. कायद्याच्या कलम २९ मधील तर्तुर्दीच्या अनुसार कोणतीही व्यक्ती या तरतुदींचा किंवा नियमांचा भंग करीत असेल, किंवा भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा भंग करण्यास प्रवृत्त करीत असेल तो दंडनीय अपराध आहे आणि त्यासाठी एक वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

आपणास पुढे सूचित करण्यात येते की, आपण आपण आपल्या देयता या सूचनेच्या तारखेपासून ६ दिवसांत अदा न केल्यास आणि बँकेने कायद्याच्या कलम १३ (४) अनुसार कोणतीही कार्यवाही सुरु केल्यास आपण बँकेला बँकेने या संदर्भात व्यय केलेले सर्व खर्च, शुल्क आणि आकार आदी अदा करण्यास बाध्य असाल. जर बँकेला येणे असलेली रक्कम संरक्षित मालमत्ता विक्री करूनही उभी न झाल्यास बँक शिल्लक रकमेच्या वसुलीसाठी आपणावर व्यक्तिशः, संयुक्तपणे तसेच आपल्या चल आणि अचल अशा दोन्ही मालमत्तांवर कार्यवाही करील.

१०. बँकेला येणे असलेली संपूर्ण रक्कम, अधिक त्यावरील शुल्क, आणि अन्य आकार आणि बँकेने खर्च केलेली रक्कम आदींचा भरणा कायद्याच्या कलम १३ (८) अनुसार लिलावाची / विक्रीची जाहीर सूचना प्रसिद्ध होण्याच्या तारखेपूर्वी भरणा करून संरक्षित मालमत्ता रिडिम करण्याचा अधिकार आपणास आहे. ११. ही सूचना कोणताही पूर्वग्रहाशिवाय आणि आपले येणे असलेली रक्कम वसूल करण्याच्या बँकेच्या अधिकारास अधीन राहून आहे आणि त्यात पुढे योग्य वाटल्यास कायद्याच्या तस्तुदींच्या अनुसार कायदेशीर कार्यवाही करण्याचा समावेश आहे.

परिशिष्ट ए अचल मालमत्तांचा तपशील तपशील : अनुक्रमांक १ : मालमत्ता ज्यात निवासी सदनिका ००१, तळमजला, ए विंग, क्षेत्र ७५० चौरस फूट बिल्ट अप, इमारत नामे ''मोरया अपार्टमेंट'' जी जुना घर क्रमांक ११३२ आणि नवा घर क्रमांक ००६३, लेख क्रमांक बीई ०००१ ७९९३९२, मालमत्ता क्रमांक बीईएल - बीईएल - ००६३, बेलापूर गाव, नवी मुंबई, तालका आणि जिल्हा ठाणे या मालमत्तेचा पूर्ण तो भाग जी मालमत्ता श्री राज विष्णू गावकर यांच्या नावे आहे. चतुःसीमा : पूर्व : ९ मीटर रस्ता, पश्चिम : ९ मीटर रस्ता, उत्तर : ९ मीटर रस्ता, दक्षिण : चाळ हाऊस.

धनलक्ष्मी बँक लिमिटेड यांच्या करिता डीएलबी - २०१ बी - मुंबई

सार्वजनिक सुचना

सर्व संबंधित व्यक्ति, ज्यात बोनाफाईड रहिवासी, पर्यावरण गट. एन. जी. ओ आणि इतरांना सूचित केले जाते की राज्य पर्यावरण प्रभाव मूल्याकन प्राधिकरण (एसई आम एए) महाराष्ट्र यानी मेरिएट प्रापर्टीज एल.एल. पीला पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. पत्ताः सर्वे नं. ३३ली), ६१. ६२/९ (पी), गाव. घोट, ता. पनवेल, जि.

फाईल के. एस आई ए / एम एच / इन्फा२/४३०५४७/२०२३ अंतर्गत. मंजुर पत्राची प्रत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहे. आणि ती पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या https://parivesh.nic.in या वेबसाइटवरही

मेसर्स चेरिएट प्रापर्टीज एल.एल.पी.

साईटमा पत्ता – साई सनसिटी सर्व्हे नं. ३३ (पी), ६९, ६२/१(पी) गाव. भोट, ता. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र.

कॉर्पोरेट पत्ता १७०१ सत्रा प्लाझा प्लॉट क्रमांक १९ आणि २० सेक्टर १९डी, वाशी नवी मुंबई ४००७०५.



एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

कायदा व वसुली विभाग. कॉर्पोरेट कार्यालय: एसव्हीसी टॉवर, नेहरू रोड, वाकोला, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई.

क्षेत्रीय कार्यालय: महावीर भवन, २ री गल्ली, शाहूपुरी, कोल्हापूर - ४१६ ००१ ज्याअर्थी, खाली सही करणार, **एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.**. यांचे अधिकृत अधिकारी, यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ[े] सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ **त्यातील बदलानुसा**र सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायद्यातील कर्ज वसुली नियम (दुरुस्त) **ॲक्ट २०१२ (२०१३ मधील १) तारीख ०३-०१-२०१३** ऑणि कलम १३(१२) नियम ३ नुसार **दि. ०७/०६/२०२३** रोजी वर उल्लेखीत कायद्यातील कलम १३ (२) नुसार (१) **सविरा सविता केरपाल, (२) तरुण अँजेलो केरपाल** आणि ३) मारिया फातिमा डकुन्हा ई केरपाल, सर्व रा. - एम-१०३, गृहनिर्माण मंडळ, गोगल, मडगाव, सालसेटे, गोवा – ४०३ ६०१, यांचेकडे सदर डिमांड नोटीसीमध्ये नमूद केलेली एसव्हीसी को – ऑप. बँक लि. यांची दि. ३१/०५/२०२३ पर्यंतची थकबाकी रक्कम रु. २०,४५,९२४/ – (रुपये वीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे च्योवीस मात्र) अधिक त्यावरील दि. ०१/०६/२०२३ पासूनचे करारात ठरलेल्या दराप्रमाणे व्याज व इतर खर्च जोपर्यंत थकबाकी भरलेली नाही तोपर्यंत होणारी रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांत बँकेत भरण्याची मागणी करण्यात आली होती

वर उल्लेख केलेले कर्जदार आणि इतर यानी सदर थकबाकी व त्यावरील व्याजाची संपूर्ण रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यामुळे, सदर कर्जदार आणि इतर व तमाम जनतेस याद्वारे अशी सूचना देणेत येत आहे की, खाली सही करणाऱ्य **एसव्हीसी को-ऑप. बँक लि.** चे अधिकृत अधिकारी यांनी, त्यांना प्राप्त सदर . कायद्यातील कलम १३(४) व रुल्समधील रुल ८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खाली वर्णन केलेल्या मालमत्तांचा प्रतिकात्मक ताबा दि. २३/०८/२०२३ रोजी घेतलेला आहे.

सदर कर्जदार व वर उल्लेख केलेल्या इतरांना व तमाम जनता यांना ह्या नोटीसीद्वारे असे कळविणेत येते कीं, त्यांनी खाली वर्णन केलेल्या मालमत्तांसंबंधी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये, जर केल्यास तो **एसव्हीसी को-ऑप. बँक लि. पूर्वी** शामराव विञ्चलको-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड' म्हणून ओळखली जात होती, यांची दे. ३१/०७/२०२३ पर्यंतची रक्कम रु. २०,०२,१२८/ – (रुपये वीस लाख दोन हजार एकशे अञ्चावीस मात्र) अधिक त्यावरील दि. ०९/०८/२०२३ पासूनचे करारात ठरलेल्या दराप्रमाणे व्याज व झालेले व भविष्यात होणारे इतर सर्व खर्च, जोपर्यंत थकबाकी भरली जात नाही तोपर्यंत होणारी रक्कम यां्स बंधनकारक राहील.

मालमत्तेचे वर्णन

नारगोवा, मारगोवा नगरपरिषदेच्या न्यायिक क्षेत्रातील, तालुका आणि उप जिल्हा सालसेट, जिल्हा दक्षिण गोवा, राज्य गोवा, , २५९२५ ऑणि ४११९६ (नवीन मालिका) अंतर्गत सालसेटेच्या जमिन नोंदणी कार्यालयात वर्णन केलेल्या तपशीलाप्रमाणे असलेली पी.टी. शीट क्र. १२९ च्या चालता क्र. ७ अंतर्गत सर्वेक्षण ञ्लेल्या १०४७७१ चौ.मी. क्षेत्रफळाच्या ''चिंचोमोला'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूखंडाच्या मिळकतीवर बांधण्यात आलेली १९५ चौ.मी. क्षेत्रेफळाची सदनिका क्र. रमें आयजी – १०३ ही तेथील सर्व हक्क, अधिकार आणि सुधारणांसह असलेली नालमत्ता. **सदर सदनिकेच्या चतु:सिमा : पूर्वेस –** एमआयजी–१०२; **पश्चिमेस** -रस्ता ; **दक्षिणेस –** सदनिका क्र. एमआयजी–३८ आणि **उत्तरेस –** एमआयुजी–१०४. दिनांक : २३.०८.२०२३ (इंग्रजीमधील मूळ मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.) अधिकृत अधिकारी

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते कि, आम्ही (१) दामजी शामजी रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडचे यात याखाली लिहिलेल्या परिशिष्टातील भाग अ मध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्य मालमत्तांच्या संबंधातील विकास हक, (२) दामजी शामजी रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडचे यात याखाली लिहिलेल्या परिशिष्टातील भाग ब मध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्य मालमत्तांच्या संबंधातील मालकी हक, आणि (३) प्रणय वसंतलाल शाह यांचे यात याखाली लिहिलेल्या परिशिष्टातील भाग क मध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या मालमत्तांच्य संबंधातील मालकी हक त्याच प्रमाणे त्यावरील तुकड्यावर (१) 'महावीर ब्रीझ फेज १' जी महाराष्ट्र रिअल इस्टेट प्राधिकरणाकडे नोंदणी क्रमांक पी ५१७०००३०९१५ अनुसा नोंदणीकृत आहे., (२) 'महावीर कल्पवृक्ष विंग जे', जी महाराष्ट्र रिअल इस्टेट प्राधिकरणांकडे नोंदणी क्रमांक पी ५१७०००१३८०५ अनुसार नोंदणीकृत आहे. आणि (३)'महावीर कल्पवृक्ष विंग जे फेज २'. जी महाराष्ट्र रिअल इस्टेट प्राधिकरणाकडे नोंदणी क्रमांक पी ५१७०००१९३३७ अनुसार नोंदणीकृत आहे, (एकत्रितपणे "मालमत्ता" असा उल्लेख करण्यात आलेला आहे.) म्हणून ज्ञात असलेले आणि विकसित करण्यात येणारे प्रकल्प यांची चौकशी करीत आहोत.

पोटभाडे, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, अनुज्ञप्ती, अभिहस्तांकन, अधित्याग, अधित्यजन, गहाण (समन्याय किंवा अन्यथा), वारसा, मृत्युपत्रीत देणगी, उत्तराधिकार, बक्षिस, धारणाधिकार आकार, परिरक्षा, सुविधाधिकार, न्यास, कब्जा, कुटुंबव्यवस्था/तडजोड किंवा कोणत्याह यायालयाचा हुकूमनामा किंवा आदेश, काळजीवाह् तत्व, करार/करारनामे, स्थायी पर्यायी निवास व्यवस्था करार, वाटप, विक्री करार, बुर्किंग फॉर्म, आरक्षण पत्र, विकास अधिकार, विकास व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन, एजन्सी, संयुक्त साहस, संयुक्त विकास भागिदारी, एफ एस आय वापर, टी डी आर किंवा भार किंवा कोणत्याही स्वरूपाचे अन्य काही असेल तर त्याद्वारे कोणताही अधिकार, हक्क, दावा, लाभ, मागणी किंवा हितसंबंध असणाऱ्या कोणत्याही किंवा सर्व व्यक्तींनी/संस्थांनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना या जाहीर सुचनेच्या जाहिरातीच्या तारखेपासून १० (दहा) दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या पत्यावर/ईमेल आयडी वर दस्तावेजी पुराव्यासह लेखी स्वरूपामध्ये ज्ञात होण्यासाठी कळविणे आवश्यक आहे. जर अशा प्रकारचा दावा किंवा दावे आणि/किंवा आक्षेप, जर काही असेल तर, त्यांचा अधित्याग आणि/किंवा परित्याग करण्यात आलेला आहे, असे समजण्यात येईल. या जाहीर सूचनेस प्रतिसाद देऊन संबोधित केलेल्या सर्व दाव्यांना आणि आक्षेपांना क्र. A1005 दिला गेला पाहिजे. परिशिष्ट

मौजे ओवळे, तालुका ठाणे, जिल्हा ठाणे येथील खालीलप्रमाणे सर्व्हे क्रमांक असलेल्य जिमनींचे ते सर्व तुकडे आणि भाग :

भाग अ

अनु.	जुना	नवीन	क्षेत्रफळ			
豖.	सर्व्हें क्र.	सर्व्हें क्र.	(एच–आर–पी मध्ये)			
₹.	८०/१/अ/२/३/अ	८६/१/अ/२/३/अ/२/अ	0-06-60			
	(भाग)	८६/१/अ/२/३/अ/२/ब	0-20-80			
٦.	८०/३/क	८६/३/क	0-83-00			
₹.	८१/१/अ	८७/१/अ/१	०-०१-२०			
		८७/१/अ/२	o-81-80			
٧.	८१/१/ड/४/ड	८७ /१/ड/४/ड	०-०४-५०			
٩.	८१/१/ई	८७/१/ई	0-06-90			
ξ.	८१/१/झेड	८७ /१/झेड	०-११-२० पैकी ०-०३-६१			
6 .	८१/२	८७/२/अ	०-००-५०			
		८७/२/ब	0-87-70			
٤.	८१/४/अ	८७/४/अ	०-०९-५०			
۶.	८१/४/ब	८७/४/ब	०-०४-५०			
१०.	८२/१ (भाग)	७७/१/१ (भाग)	०-७२-७४ पैकी ०-०५-२९			
११.	८१/१/ब	८७/१/ब	0-43-80			
१२.	८१/१/क	८७/१/क	०-१६-०० (७/१२ उतारा नुसार)			
			०-१६-३० हक्कविलेख दस्तऐवजानुसार)			
83 .	८१/१/ड	८७/१/ड	0-80-80			
_	८१/१/फ	८७/१/फ	0-06-80			
_	८१/३	C6/3	0-83-00			
3.3	८१/४/क	८७/४/क	0-08-00			
_	८०/३/ब	८६/३/ब/१	0-04-80			
-		८६/३/ब/२	0-03-60			
		भाग ब				
१८.	८१/४/ड	८७/४/ड	0-22-60			
_	८०/३/२	८६/३/२	0-03-68			
		भाग क				
२०	८०/३/ब (भाग)	८६/३/ब/२	0-69-60-0			
आज दिनांक २४ ऑगस्ट, २०२३						

डीएसके लिगल

वकील आणि सॉलिसिटस १७०१, १७वा मजला, टॉवर २बी, वन वर्ल्ड सेंटर, ८४१, सेनापती बापट मार्ग, मुंबई-४०००१३, भारत srs.publicnotice@dsklegal.com

श्रुध्दिपत्र

FICICI Bank

दिनांक : २३/०८/२०२३

ाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमां २०१-बी, २ रा मजला, रोड नं. १, प्लॉट नं. बी३, वायफाय आय पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४

र्जदाराचे नाव <mark>मोहमद अमजद खान, एलएएन क्र. एलबीएमयुएम००००५५२६३४९५ आणि प्रसन्</mark>न कुमार मिश्रा, एलएएन क्र. एलबीएमयुएम००००५२६३४९५ अंतर्गत पान क्र. १६ वर १८ जुलै, २०२३ <mark>रोजी नवशक्ती (मराठी),</mark> मुंबई आवृत्तीमध्ये प्रकाशित **प्रत्यक्ष कब्जा सूचना** जाहिरातीचा संदर्भ अनवधानाने झालेल्या चुकीमुळे **प्रत्यक्ष कब्जाची तारीख** ही **१३ जुलै, २०२१** च्या ऐंवजी **१४ जुलै, २०२**१ अशी नमुद करण्यात आली होती. आम्ही त्यामुळे **१३ जुलै, २०२१** अशी वाचण्याची विनंती करित आहोत वरील सदर सूचनेतील इतर मजकुरात कोणताही बदल नाही.

दिनांक: २४ ऑगस्ट, २०२३ आयसीआयसीआय बँक लिमिटेड

जाहीर नोटीस

तमाम सर्व लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, **हॉटेल मॅरेडीआस्** प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी कायदा अन्वये स्थापन केलेली कंपनी तीचे नोंदणीकृ कार्यालय हॉटेल मेरेडीआस प्रा. लि., २४० मॉर्डर्न कंपाउंड, एस. व्हि. रोड, जोगेश्वर्र वेस्ट, मुंबई महाराष्ट्र ४००१०२, हे खालील परिशिष्ठात नमुद मिळकतीचे मालक असुन त्यांनी सदर मिळकतीची त्यांची मालकी तपासनेस सांगीतल्यावरून प्रस्तुतर्च नोटींस प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर मिळकतीची त्यांची मालकी निर्वेध निजोखमी, वाद व (कोटक महिंद्रा बँक लि. तीचे कार्यालय २७ बीकेसी, सी२७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा (ई.) मुंबई ४०००९८ व शाखा कार्यालय ४था मजला, ॲडम्स प्लाझा, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रुझ (ई.) मुंबई ४०००९८ यांचा बोजा वगळता) बोजारहीत असल्याचा भरवसा त्यांनी दिला आहे.

तरी खालील परिशिष्ठात नमुद मिळकतींत किंवा त्यांचे भागात कोणाचेही कसलेही हक्क अगर हितसंबंध, वा दान, गहाण, साठेखत, अदलाबदल, लीज, लीन, बिक्षस अन्नवस्त्रपोटगी, चोळी, बांगडी, कोर्ट कब्जा अथवा अन्य कुठल्याही प्रकारचे हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी तसे ही नाटीस प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाचे आत आपल्या कथीत हक्काबाबत खालील पत्त्यावर लेखी हरकत घ्यावी व त्या संबंधीच्या सर्व अस्सल कागद पत्रानिशी समक्ष येऊन त्याबाबत आमची खात्री पटवून द्यावी. जर या मुदतीत अशी कुठलीही हरकत आली नाही तर सदरील मिळकतीत कुणाचेर्ह कसलेही हक व हितसंबंध नाहीत व असल्यास ते त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल.

तुकडी पुणे, पोटतुकडी तालुका पुणे शहर, जिल्हा पुणे, मे. दुय्यम निबंधक हवेली, यांचे कार्यकक्षेतील व पुणे महानगरपालिका यांचे हददीतील **बंडगार्डन रोडवरी**ल मालमत्ता यासी सिटीएस क्र. १ यासी क्षेत्र १४४५ चौ. मी., सिटीएस क्र. १/५ यासी क्षेत्र १६२ चौ. मी., सिटीएस क्र. २ यासी क्षेत्र २२७.४० चौ. मी., व सिटीएस क्र. ३ यासी **रिव्हीजन नं. १५७बी** यासी **क्षेत्र १९५०.७० चौ. मी.,** असे **एकुण सलग** क्षेत्र ३७८५.१० चौ. मी. तसेच त्यातील भागावरील बहुमजली इमारत व हॉटेल चे बाांकाम यासी **एकुण बांधीव क्षेत्र ३९७१.५२ चौ. मी. ही मिळकत.**

> बेंचमार्क लिगल सर्व्हीसेस एल.एल.पी. तर्फे किरण खंडेलवाल - ॲडव्होकेट ५३८, डि-वींग, क्लोवर सेंटर, ७, मोलेदिना रोड,

पुणे ०१ फोन - ०२०-२६०५५८३६

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED
Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA.
Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759 Email ID: shareinvestor@centenialindia.com :: Website: www.centenialindia.com

NOTICE OF 28th ANNUAL GENERAL MEETING (e-AGM) AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 28^a Annual General Meeting (e-AGM) of the Company will be held on Thursday the September 21, 2023 at 12.30 p.m. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules framed thereunder read with General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and Subsequent circulars issued in this regard, the latest be 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and SEB Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023 issued by SEBI (collectively referred to as Circulars') in this regard members will be able to attend and participate in the ensuing 28th e-AGM through audio visual means and the facility o appointment of proxy will not be available. Members attending the 28" e-AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the

Electronic copies of the Notice of 28th e-AGM and Annual Report for the financial year ended or March 31, 2023 will be sent in electronic form to all those Members whose email addresses a registered with the Company's Registrar and Share Transfer Agent / Depository Participants, compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.centenialindia.com and on the website of the Stock Exchange awww.bseindia.com. Members are requested to note that the physical copies of the aforesain documents will not be made available to them by the Company as per the provisions of the Circulars.

The Company is pleased to provide remote e-voting facility to the members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the 28° e-AGM and members attending the 28° e-AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting will be able

to vote at the 28^n e-AGM. The Company has availed the services of CDSL to provide the facility of remote e-voting/e-voting at the 28^n e-AGM. Members of the Company holding shares in physical form or who have not registered / update their e-mail addresses with the Company / Depositories, are requested to send the following documents / information via e-mail to support@purvashare.com in order to register/ update.

their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote voting or e-voting at the 28th e-AGM: a) Name registered in the records of the Company;
 b) Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in

c) Folio No., Share Certificate (For shares held in physical form); d) E-mail id and mobile number;

Self-attested scanned copies of PAN & Aadhaa

6) Self-attested scall field objects of PAVS ArAdmana.
1) The detailed instructions for joining the 28th e-AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting 1 e-voting at the 28th e-AGM are provided in the Notice of the 28th e-AGM. Members are requested to carefully go through the same.
NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday the September 16, 2023 to Thursday the September 21, 2023 (both days inclusive), for the purpose of determining the eligibility of

the members entitled to vote by electronic means or at the 28th e-AGM.

By order of the Board of Directors CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

Place: Murbad, Thane, Maharashtra

Company Secretary and Compliance Officer

ZEEMEDIA

झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १४ वा मजला, 'ए' विंग, मॅरेथॉन फ्युचरेक्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ कॉर्पोरेट कार्यालयः एफसी - ९, सेक्टर १६ए, नोएडा - २०१३०१, यु.पी. ई-मेल: complianceofficer@zeemedia.esselgroup.com,

२४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मेल

सीआयएन क्र. एल९२१००एमएच१९९९पीएलसी१२१५०६ वेबसाईटः www.zeemedia.in, दू.: +९१-१२०-७१५३०००

नोंदवण्यासाठी प्रक्रिया याद्वारे सूचना देण्यात येते की, झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सभासदांची २४ **वी** (चोवीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) सदर एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरीता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल

मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत होणार आहे. कंपनी अधिनियम, २०२३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुदी आणि नियम व्वहार मंत्रालयाने जारी केलेले २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १०/२०२२, अन्य सर्क्युलर्स आणि सेबी ने जारी केलेले ५ जानेवारी, २०२३ दिनांकित सर्क्यूलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ ('सर्क्युलर्स') च्या तरतुर्दीच्या अनुपालनात एजीएम बोलावली जाणार आहे. कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाच्या सुविधेसाठी प्राधिकृत एजन्सी म्हणून नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) शी एक करार केला आहे. रिमोट ई-व्होटींग सिस्टीम वापरून एखाद्या सभासदाने मते देण्याची

तसेच एजीएमच्या तारखेस मतदानाची सुविधा एनएसडीएलकडून पुरवली जाईल. उपरोक्त सर्क्युलर्सच्या अनुपालनात, आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सभासदांना त्यांनी कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंदवलेल्या ई-मेल आयडीवर ई-मेल केली जाईल. उपरोक्त दस्तावेज कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.zeemedia.in</u> वर तसेच स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या वेबसाईटस अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध असतील. ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे:-

(i) प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्ससाठीः जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करतात व ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनीकडे अद्ययावत केले नाहीत त्यांनी कृपया त्यांचे ईमेल ॲड्रेसेस rnt.helpdesk@linktime.co.in येथे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंटला लिह्न अद्ययावत

(ii) इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील शेअर्ससाठी: डिमॅट धारणाच्या संबंधात सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल ॲड्रेस संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे डिपॉझिटरी पार्टीसिपंटसने विहित केलेली प्रक्रिया अनुसरून नोंदवावेत

ही सूचना कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहिती आणि लाभासाठी जारी करण्यात येत आहे आणि ती निगम व्यवहार मंत्रालय आणि सिक्य्रीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या प्रयोज्य सर्क्युलर्सच्या अनुपालनांता आहे. झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी

सही/-

रणजीत श्रीवास्तवा

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी स्थळः नॉएडा तारीखः २३ुऑगस्ट, २०२३

सभासदस्यत्व क्र. ए१८५७७